

ĀR. 1, 10, 7. पाटि R. 2, 38, 13. RAGH. 13, 78. BHĀG. P. 10, 6, 37. VOP. 6, 4. SARVADARĀṢANAS. 98, 14. रघुपतिपदानि MEGH. 12. जगतो वन्यं तद्विज्ञोः प-
रमं पदम् BHĀG. P. 4, 12, 26. 3, 13, 26. — c) zu berücksichtigen, zu beachten
Z. f. d. K. d. M. II, 423. — 2) m. N. pr. eines Mannes (andere Autt. st.
dessen वध्यास्य) Verz. d. Oxf. H. 41, 6, 42. — 3) f. स्त्री a) = वन्दा Schma-
rotzerpflanze ЧАВДА. im ÇKDr. — b) = गोरौचना BHĀVAPR. im ÇKDr.
— c) N. pr. einer Jakshi KATHĀS. 123, 24. — Vgl. जगद्वन्य.

वन्यता f. nom. abstr. zu वन्य 1) b) RĪĀ-TAR. 1, 283.

वन्त्रं UṆĀDIS. 2, 18. adj. = पूत्रक UḌĒVAL.

वन्धा indecl. gaṇa ऊर्पादि zu P. 1, 4, 61.

1. वन्धुरं m. so v. a. वन्धुर RV. 1, 34, 9.

2. वन्धुर. अ्वस्युं प्रुषं काववं वधिं कृपवत्तु वन्धुरः AV. 3, 9, 3 und
mit anderer Betonung: वन्धुरा काव्वस्यं 4.

वन्धुर n. parox. Sitz des Wagenlenkers oder die Stelle am Ende der
Gabeldeichsel (Comm.); Wagensitz überh., Wagengehäuse: अधिं वा
स्थाम वन्धुरे रथे दत्ता क्षिण्यये RV. 4, 139, 4. स्त्री वन्धुरैव तस्थतुर्दं रोपि
3, 14, 3. वरिष्ठे न इन्द्र वन्धुरे धाः 6, 47, 9. अर्हं तष्टेव वन्धुरं पर्यचामि वृ-
दा मतिम् 10, 119, 5. वन्धुरेषु रथेषु 1, 64, 9. वन्धुर AV. 10, 4, 2. — MBh. 3,
14910 (= रथबन्धन NILAK.), 6, 1916 (सयुगबन्धुरः ed. Bomb.). 2659 (सो-
त्तरबन्धुरेषु ed. Bomb.), वन्धुर = रथ्य NILAK.), 7, 1569. 1731. 6440. 8,
624. 1479. HARIV. 5637. 9288. 9319. BHĀG. P. 7, 13, 41. त्रिवन्धुरं (vgl.
gaṇa त्रिचक्रादि zu P. 6, 2, 199, Vārtl.) ist der Wagen der Aḥvin RV.
1, 47, 2. 118, 1. 2. 137, 3. 183, 1. 7, 69, 2. 71, 4. 8, 22, 5. — 9, 62, 17. पञ्च
BHĀG. P. 4, 26, 1. 29, 18. — Vgl. पूर्णा°, सप्र°, क्षिण्य° und वन्धुर in den
Nachträgen.

वन्धुरायुं adj. mit einem Wagensitz versehen (SĪ.): der Wagen der
Aḥvin यः सूर्या वरुति वन्धुरायुः RV. 4, 44, 1.

वन्धुरीय, सोत्तरबन्धुरीय MBh. 6, 2659 falsche Lesart für सोत्तरबन्धु-
रैष, wie die ed. Bomb. liest.

वन्धुरेष्ठा adj. auf dem Wagenstuhl sitzend: Indra RV. 3, 43, 1.

वन्य, so schreiben die Bomb. Ausgg. des MBh. und BHĀG. P. statt
बन्ध्य in der Bed. 3).

वना f. N. pr. eines Frauenzimmers Verz. d. Oxf. H. 134, a, 30.

1. वन्य (von 1. वन्) s. चतुर्वन्य, अज्ञीतपुनर्वण्य.

2. वैश्व (वन्यै nach gaṇa तृणादि zu P. 4, 2, 80) 1) adj. im Walde le-
bend, — wachsend u. s. w., silvestris MED. j. 53. रूद्र VS. 16, 34. सिंक्,
गज, मृग u. s. w. MBh. 12, 4288. HARIV. 3367. R. 2, 24, 17. 100, 29. 107,
17. 3, 62, 34. RAGH. 2, 8. 37. 5, 43. 50. 6, 7. Spr. 2506. VARĀH. BRH. S. 32,
25. 46, 66. 91, 1. fgg. 93, 57. KATHĀS. 21, 30. 22, 78. PANĀR. 1, 6, 27. शो-
षधि, वृत्त, फल, मूल u. s. w. MBh. 13, 461. 2772. M. 6, 12. R. 1, 9, 57.
2, 31, 26. 54, 17. 56, 30. R. GORR. 1, 3, 68. 2, 28, 22. SUḌR. 1, 197, 18. 198,
14. RAGH. 1, 45. Spr. 3884. AK. 2, 4, 4. RĪĀ-TAR. 5, 49. BHĀG. P. 4, 8,
55. PANĀR. 1, 6, 16. रति HARIV. 14803. संविधा RAGH. 1, 94. आह MĀR.
P. 96, 19. सुख PANĀT. 216, 10. तक्मन् etwa so v. a. grünlich (vgl. त्रया-
ण्य क्षरिता कृपाणि) AV. 6, 20, 8. hölzern: योनि RV. 8, 97, 45. im oder
am Holz befindlich: Agni TS. 5, 5, 1. 2. — 2) m. ein im Walde leben-
des —, ein wildes Thier R. 2, 56, 2. VARĀH. BRH. S. 97, 8. — b) eine wild
wachsende Pflanze: वन्येय (वंशेय ed. SCHL. 8) यामुने: R. ed. Bomb. 2,
VI. Theil.

53, 9. — c) Bez. verschiedener wild wachsender Pflanzen: = वनप्रूपा.
वाराहीकन्द und देवनाल RĪĀN. im ÇKDr. — 3) f. a) स्त्री nom. coll. von
वन gaṇa पाशादि zu P. 4, 2, 49. a) ein grosser Wald AK. 2, 4, 4. MĀR.
— β) ein Ueberfluss an Wasser, Regenfülle, grosse Nässe MĀR. KĀSHI-
SĀMĀR. 4, 16. fg. 11, 6. — b) Bez. verschiedener Pflanzen: Physalis fle-
xuosa RATNAM. bei WILSON; = मुद्गपर्णी, गोपालकर्कटी, गुञ्जा, मिश्रैया.
भद्रमुस्ता und गन्धपत्ता RĪĀN. im ÇKDr. — 4) n. a) im Walde Gewach-
senes: Früchte und Wurzeln im Walde wachsender Pflanzen: वन्येन
जीवन् MBh. 12, 380. R. 2, 37, 2. 63, 26 (65, 26 GORR.). वन्ये ऽपि विविधे
सति 46, 10 (44, 10 GORR.). 84, 17. 1, 51, 5. 3, 52, 51. 53, 24. 76, 17. ०वृत्ति
RAGH. 1, 88. 3, 9. 12, 20. वन्याशन VARĀH. BRH. 15, 1. KATHĀS. 42, 121.
मितवन्यभुञ्जु BHĀG. P. 4, 8, 56. MĀR. P. 115, 16. — b) = त्वच RĪĀN.
im ÇKDr.

वन्याश्रम HARIV. 2538 fehlerhaft für वनाश्रम, wie die neuere Ausg. liest.
वन्यतर (2. वन्य + ३°) adj. nicht wild, zahm RAGH. 5, 47. निवासाः
Wohnungen, die von denen im Walde verschieden sind, 41.

वन्योपादकी f. eine best. Schlingpflanze RĪĀN. im ÇKDr.

वैव UṆĀDIS. 2, 28. = विभागिन् UḌĒVAL.

1. वप्, वृपति, उत्त Haare oder Bart scheeren VOP. 8, 134. med. sich schee-
ren: ये ते प्रुक्तामः तां वपति विषितासो अश्याः abrasen RV. 8, 0, 4. सोमस्य
राज्ञो वपत् प्रचेतसः nämlich केशान् AV. 6, 68, 1. fgg. यत्तुरेण वत्ता वप-
ति केशश्मश्रु 8, 2, 17. ÇAT. BR. 3, 1, 2, 9. लोमानि 2, 6, 3, 17. TS. 6, 1, 2, 2.
ते केशान्यै ऽवपत्त । अथ श्मश्रूणि । श्रयोपयत्तो TBa. 1, 5, 8, 1. ĀḤḤ. GRH.
1, 17, 7. 10. fgg. उत्तकेशश्मश्रु KAUC. 54. संवत्सरे वपत् (नापितकार्यं कोरा-
ति SĪ. एकं एषाम् RV. 1, 164, 44.

— caus. scheeren lassen, scheeren; med. sich scheeren lassen: श्मश्रु-
णि वापयति ĀḤḤ. Ça. 2, 16, 24. केशश्मश्रुलोमानवानि (प्रेतस्य) वापयति
6, 10, 2. GRH. 4, 1, 16. 6, 4. LĪṬ. 4, 4, 13. 8, 8, 14. वापित = मुपिउत H.
an. 3, 293. fg. MED. t. 150.

— परि rings scheeren KAUC. 54. PĪN. GRH. 2, 1. श्वपृष्य ĀḤḤ. Ça. 12, 8, 25.
— caus. परिवापित geschoren AK. 3, 2, 35. — Vgl. परिवापण.

— प्र abscheeren: वसैव श्मश्रु वपति प्र भूमं RV. 10, 142, 4. देवभूतेता-
नि प्रवपे TS. 1, 2, 1, 1. PĪN. GRH. 2, 1. — Vgl. प्रवपण.

2. वप्, वृपति (बीजसंताने, तनुबीजसंताने) DAṬṬP. 23, 34. श्रवपद्यास् P.
6, 1, 121. उवप, उवाप, उवापिथ P. 6, 1, 17. VOP. 8, 134. ऊपे (आ वेपे KĀḤ.
zu P. 6, 4, 120), ऊपिषे, अवाप्सोत्, वप्स्यति (vgl. KĀR. 5 aus SIDDH. K.
zu P. 7, 2, 10) und वपिष्यति (episch), वसुम्, उत्वा, उव्यते, उत्त (auch उ-
उपित und वपित) P. 6, 1, 15. hinstreuen, hinwerfen (bes. den Samen).
sien: वपति मरुतो मिकम् RV. 8, 7, 4. यो भूम्या उपस्थे ऽवपज्ञघ्नवान्
(वीरान्) hinströchte 2, 14, 7. इम उता मृत्युपाशाः hier liegen AV. 8, 8, 16.
KAUC. 14. 16. अतानुत्वा die Würfel werfend MBh. 2, 2033. यवम् RV. 1,
117, 21. वपति बीजमिव धान्याकृतः 10, 94, 13. 101, 3. मा वः क्षेत्रे परबी-
जान्यवाप्सुः P. 6, 4, 75. Sch. ÇAT. BR. 1, 6, 4. 3. 7, 2, 4, 13. LĪṬ. 5, 8, 4.
KĀṬI. Ça. 17, 3, 8. 21, 4, 4. इरिणे बीजमुत्वा M. 3, 142. MBh. 3, 1248. VA-
RĀH. BRH. S. 53, 87. 55, 2. KATHĀS. 32, 121. 39. 116. 119. 61, 8. 71, 266.
यादशं वपते बीजम् Spr. 2468. KATHĀS. 32, 118. MĀR. P. 51, 81. यादशं
तूप्यते बीजं क्षेत्रे Spr. 2469. वृत्तानारोपयेद्वेत् Verz. d. Oxf. H. 325, a, 10.
fg. उच्यमानं मुकुः क्षेत्रम् besüet werdend Spr. 3909. यस्यां (स्त्रियां) बीजं